

तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च
करण्यास मुदतवाढ मिळणेबाबत

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: तेविआ - २०१४/प्र.क्र.४५/वित्त-४

सार्वजनिक बांधकाम भवन, १ ला मजला

२५, मझबान पथ, मुंबई-४०० ००१

दिनांक: २६ एप्रिल, २०१७

वाचा -

- १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.तेविआ-२०१०/
प्र.क्र.२२/वित्त-४, दि.३० ऑगस्ट, २०१०.
- २) शासन पत्र, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.तेविआ-२०१४/ प्र.क्र.४५/
वित्त-४, दि.२९ मार्च, २०१४.
- ३) शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.तेविआ-२०१४/ प्र.क्र.४५/
वित्त-४, दि.१ एप्रिल, २०१५, दि.२२ सप्टेंबर, २०१५, दि.२७ जानेवारी, २०१६,
दि.३१ मार्च, २०१६, दि.२९/४/२०१६, दि.१२ सप्टेंबर, २०१६, १६ फेब्रुवारी, २०१७.

शासन परिपत्रक -

तेराव्या वित्त आयोगांतर्गत पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरासाठी जनरल बेसिक ग्रँट, जनरल परफॉर्मस ग्रँट, स्पेशल एरिया बेसिक ग्रँट व स्पेशल एरिया परफॉर्मस ग्रँटच्या स्वरूपात प्राप्त झालेला निधी वेळोवेळी ग्राम विकास विभागामार्फत पंचायत राज संस्थांना वितरीत करण्यात आला आहे. प्रस्तुत वितरीत निधीतील अखर्चित रक्कम पंचायत राज संस्थांना खर्च करण्यासाठी संदर्भाधीन क्र.३ येथील शासन परिपत्रकान्वये दि.३१ मार्च, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

२. तेराव्या वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनाकडून जनरल बेसिक ग्रँट, जनरल परफॉर्मस ग्रँट, स्पेशल एरिया बेसिक ग्रँट व स्पेशल एरिया परफॉर्मस ग्रँटच्या स्वरूपात वितरीत करण्यात आलेला निधी हा पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी वितरीत करण्यात आलेला आहे. तरी सदरहू निधीतील अखर्चित रक्कम याविषयीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार खर्च करण्यास या परिपत्रकान्वये दि. ३१ मार्च, २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

३. तरी वरील वाढीव मुदतीत म्हणजे दि. ३१ मार्च, २०१८ पर्यंत याविषयीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार अखर्चित निधी तातडीने १००% खर्च करण्याची दक्षता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी घ्यावी. तसेच संपूर्ण निधी खर्च झाल्याचा अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्रे महालेखापाल कार्यालयास व शासनास सादर करावा.

४. १३ व्या वित्त आयोगांतर्गत वितरीत निधीतून खर्च या विषयाच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसारच करण्याबाबत तसेच अतिरिक्त दायित्व न निर्माण करण्याबाबतच्या सूचना यापूर्वी वेळोवेळी देण्यात आल्या

आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी. तसेच त्या त्या स्तरावर हाती घ्यावयाच्या बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. त्यामुळे तसे प्रस्ताव शासनाकडे न पाठविता आपल्या स्तरावरच शासन निर्णयातील तरतूदीनुसार निकाली काढावेत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०४२६१०४९२५१७२० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

माया रू.वासुदेव
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव,
- २) मा.राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव,
- ३) सचिव (ग्रा. वि. व पं.रा.) यांचे स्वीय सहायक,
- ४) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
- ५) महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
- ६) सर्व विभागीय आयुक्त (महसूल)/सर्व उपायुक्त (विकास),
- ७) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष,
- ८) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- ९) संचालक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
- १०) सह संचालक स्थानिक निधी लेखा, (सर्व विभाग)
- ११) सर्व मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद,
- १२) सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद
- १३) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- १४) वित्त विभाग (वित्त आयोग कक्ष)
- १५) ग्राम विकास व जलसंधारण विभाग, वित्त-१/वित्त-७/वित्त-८/आपले सरकार सेवा कक्ष
- १६) निवड नस्ती, कार्यासन क्र-वित्त-४, ग्राम विकास व जलसंधारण विभाग.